



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग चार-क

वर्ष ५, अंक १९]

बुधवार, एप्रिल ३, २०१९/चैत्र १३, शके १९४१

[पृष्ठ १, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक २६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिका-यांनी तयार केलेले

(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांमधील इतर)

वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क), जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

**THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY**

APPELLATE SIDE

NOTIFICATION

No. P-0703/2019. – In exercise of the powers conferred by section 5(1) and (2) of the Right to Information Act, 2005 read with Rule 15 of the Bombay High Court, Right to Information (Revised) Rules, 2009 and in partial modification of the Notification dated 28th May 2018, the Hon'ble the Chief Justice is pleased to designate Shri P.P. Sharma, Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay as the Public Information Officer in place of Shri M.R. Mandawgade, Officer on Special Duty, High Court, Appellate Side, Bombay and the Public Information Officer, with immediate effect.

HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY,  
dated 3rd April 2019.

SURENDRA P. TAVADE,  
Registrar General.